

**DR. D. Y. PATIL  
STUDENT FINANCIAL ASSISTANCE SCHEME**



**Dr. D. Y. PATIL**  
EDUCATIONAL FEDERATION  
Varale Campus

**डॉ. डी. वाय. पाटील  
विद्यार्थी आर्थिक सहाय्य योजना**

**उद्दिष्टे Objectives**

गरीब आणि वंचित परंतु पात्र विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षण देणे  
To provide employment and higher education to the poor and underprivileged but deserving students

ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्ञान संपादन करताना पैसे कमविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे

To enable the students from rural areas and financially weak section the facility to Earn money while acquiring knowledge for education.

कार्यसंस्कृती रुजवणे आणि कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते असा ठसा उमटवणे.

Cultivate work culture and impression amongst the students that no work is small or big.

To provide an opportunity for the poor and needy students to earn.

To inculcate the habit of self-discipline.

To cultivate the self-respect of labour.

To bring about the all-round development of student

To strive for positive change in the society.

To Motivate for self-employment.

To bring collaboration of Education and work.

### **What is earn and learn scheme?**

This scheme supports those **students coming from rural areas, economically backward, intelligent but cannot afford higher education**. They can earn money by doing technical work (related branch) or physical after college timing.

### **मानधन Honorarium**

या योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना देय उपस्थिती पत्रकानुसार मानधन दिले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ठिकाणी बँक खाते उघडण्याची विनंती केली जाते आणि धनादेशाद्वारे अदा केले जाते.

**Students working under this scheme are paid honorarium per month as per the attendance sheet payable. Students are requested to open a bank account at their respective place and payment is made by check.**

## कामाचे वाटप Allocation of work

कामाचे वाटप अशा प्रकारे केले जाते की प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी समान संधी मिळावी आणि त्याच वेळी ते 80% तांत्रिक काम आणि 20% फील्डवर्क/ऑफिस काम करतील.

**The work is distributed in a such way that every student should get equal opportunity for different types of work and at the same time they will do 80% technical work and 20% fieldwork/office work.**

### TECHNICAL WORK

- Updating computer labs,
- Repair and maintenance under the supervision of experts,
- Record keeping un the library
- Record keeping in administrative office
- Handling photocopying machines, scanners and printers
- Work as telephone operator for administrative communications

### FIELDWORK/OFFICE WORK

- Gardening, newly planted trees, playgrounds
- Monitoring Housekeeping work for campus cleaning.
- Each student is expected to work three to five hours daily.

### How to apply?

Click **on below link** and fill up the Google form. <<<< L I N K >>>>>>

### Documents Required:

1. Caste Certificate Photocopy
2. Income Certificate Photocopy
3. RESHAN CARD Photocopy
4. PAN Card Photocopy
5. Aadhar Card Photocopy
6. Last year Mark Sheet Photocopy
7. Pass port Size Photo (2)

